

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अनुसूचित
जाती घटक कार्यक्रमाचा केंद्र हिश्याचा निधी
राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक: जेजेएम-२०२०/प्र.क्र.८१/पापु १०
सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,
क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई
तारीख: १ फेब्रुवारी, २०२१

वाचा:-

१. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र जजमि.२०२०/प्र.क्र.१३८/पापु १०(०७), दि.०४.०९.२०२०
२. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र-बीजीटी.२०२०/ प्र.क्र.१३(विघयो) अर्थसंकल्प/, दि.१३.१०.२०२०
३. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बीजीटी-२०२०/ प्र.क्र.१३/ अर्थसंकल्प (विघयो), दि. १५.०१.२०२१

प्रस्तावना-

केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची पुनर्रचना करुन नवीन जल जीवन मिशनची सुरवात केली आहे. जल जीवन मिशनच्या दि.२५.१२.२०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जल जीवन मिशन राबविण्याकरीता सविस्तर मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजनेमध्ये ग्रामीण अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना पेयजल पुरवठा करण्यात येतो. वित्तीय वर्ष २०२०-२०२१ मध्ये अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजनेकरीता (केंद्र हिस्सा) लेखाशीर्ष २२१५ ए०८८ खाली अर्थसंकल्पित रु.१५६.०० कोटी निधीपैकी रु.२३.४० कोटी (१५% प्रमाणात) इतका निधी वित्त विभागाने वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भिय क्र.२ व ३ च्या शासन निर्णयान्वये विभागास रु.२३.४० कोटी इतका निधी वितरणास उपलब्ध आहे. सदर निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय-

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२०- २०२१ या आर्थिक वर्षामध्ये मागणी क्र. एन-३, २२१५-पाणी पुरवठा व स्वच्छता, ०१, पाणी पुरवठा, ७८९ अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०१) (०१) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, (केंद्र हिस्सा ५० टक्के) (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (२२१५ ए०८८) या लेखाशीर्षाखाली रु.२३.४० कोटी (अक्षरी-तेवीस कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरणास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. हा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकरीता उघडण्यात आलेल्या राज्य नोडल खातामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी तात्काळ राज्य पाणी व स्वच्छता मिशन (जल जीवन मिशन) या नावाने उघडण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, मुंबई (IFSC Code- SBIN ००००३००) येथील राज्य नोडल खाते क्र.३९२२२५४८२४२ मध्ये जमा करण्यात यावा. हा निधी जमा झाल्यानंतर पुढील सर्व आवश्यक कार्यवाही मिशन संचालक, जल जीवन मिशन (राज्य पाणी व स्वच्छता मिशन) यांच्याद्वारे करण्यात यावी.

२. मिशन संचालक, जल जीवन मिशन (राज्य पाणी व स्वच्छता मिशन) यांनी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशीर्षानिहाय/ उपलेखाशीर्षानिहाय साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्ट्ये, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादी माहितीसह या विभागास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास व आयुक्त/ संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठविण्याविषयी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना सूचित करावे.

३. राष्ट्रीय पाणी गुणवत्ता उप मिशन (NWQMS) अंतर्गत सन २०१८-२०१९ या वर्षातील अनुसूचित जाती उपयोजनेचा (केंद्र हिश्याचा) रु.४६.७४ लक्ष अखर्चित निधी लेखाशीर्ष २२१५ ए०८८ खालील चालु वर्षातील उपलब्ध तरतूदीतून भागविण्यास वित्त विभागाने मान्यता दर्शविली आहे. त्यानुसार चालु वित्तीय वर्षात राष्ट्रीय पाणी गुणवत्ता उप मिशन अंतर्गत केंद्र हिश्याच्या निधी करीता क्षेत्रिय कार्यालयांची मागणी आल्यास रु.४६.७४ लक्ष मर्यादेपर्यंतचा निधी लेखाशीर्ष २२१५ ए०८८ खालील उपलब्ध तरतूदीतून वितरित करण्यात यावा व याबाबतचे लेखे स्वतंत्र ठेवण्यात यावेत.

३. सदर रक्कम आहरित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी अवर सचिव (रोखशाखा) (श्री.पां.रा.खोटेरे) यांना व नियंत्रक अधिकारी म्हणून उप सचिव (श्री.रा.म.गोंगजे), पाणी

पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर रक्कम (श्री.पां.रा.खोटेरे) आहरण व संवितरण अधिकारी तथा अवर सचिव (रोखशाखा), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई मुख्य शाखा, मुंबई (IFSC Code- SBIN ००००३००) येथे उघडण्यात आलेल्या राज्य नोडल खाते क्र.३९२२२५४८२४२ मध्ये जमा करावी.

४. प्रस्तुत प्रकरणी वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अर्थसं २०२०/ प्र.क्र.६४/अर्थ-३, दि.१६.०४.२०२० सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक १ ते ८ व क्र.९ मधील तपासणी सूचीतील अ.क्र.१ ते १० मधील अटींची पूर्तता होत असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाचे अनौ.संदर्भ क्र.७३७/अ.मु.स. (वित्त), दि.२४.११.२०२० व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अनौ.संदर्भ क्र.२२०/अर्थसंकल्प, दि.२३.१२.२०२० अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२०११२३५२८०६२८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सरोज देशपांडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. श्री.रा.म.गेंगजे, उप सचिव, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

२. श्री.पां.रा.खोटेरे, अवर सचिव, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत,

१. मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

२. मा.राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
४. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ मुंबई/ २- नागपूर
५. मिशन संचालक, जल जीवन मिशन, बेलापूर, नवी मुंबई
६. उप सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
८. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई
९. कार्यासन पापु-०४/२०, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती (पापु १०)